

“राज्यातील तलाठी यांचेसाठी व्हर्चुअल
अकाउंटसह बँक (VAN) ऑफ बडोदा मध्ये
जमा खाते (Depository Account)
उघडण्यास मान्यता देण्याबाबत ”

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक: राभूअ-२०१९/प्र.क्र.३६६/ल-१

पहिला मजला, मुख्य इमारत, मंत्रालय,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०००३२.

दिनांक : २७ फेब्रुवारी, २०२०

वाचा:-

- १) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक राभूअ -२०१८/प्र.क्र.३४/ल-१, दि. ३१.०१.२०१९
- २) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण -२०१८/प्र.क्र.३९७/ल-१, दि. ३१.०१.२०१९
- ३) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण -२०१८/प्र.क्र.२०९/ल-१, दि.२६.०३.२०१९
- ४) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१९/प्र.क्र.८३/ल-१, दि.१९.०९.२०१९
- ५) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे क्र.रा.भू.अ.का.४/
३९७८९/ व्हर्चुअल अकॉंट/२०१९, दि.१३.११.२०१९ चे पत्र
- ६) राज्यातील सर्व तलाठी यांचेसाठी व्हर्चुअल अकॉंट (VAN) सह बँक ऑफ बडोदा मध्ये जमा खाते
(DEPOSITORY ACCOUNT) उघडण्याबाबत जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्याकडे दि. १७.०९.२०१९
रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्यात DILRMP अंतर्गत संगणकीकृत केलेले अधिकार अभिलेख डिजीटल स्वाक्षरीत गा.न.नं.७/१२, गा.न.नं.८अ, फेरफार उतारा, इत्यादी या सारख्या ऑनलाईन अधिकार अभिलेख/नकाशाची नक्कल वितरणातून प्राप्त होणाऱ्या निधीची रक्कम SBI e pay Online मार्फत स्विकारण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे स्वतंत्र बँक खाते (DEPOSITARY ACCOUNT) उघडण्यास वाचा क्रमांक २ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. त्याप्रमाणे स्टेट बँक इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या जमाखात्यावर (Depository Account) प्रथमता दररोज फक्त ५०,०००/- रुपये रोख रक्कम जमा करण्याची मर्यादा होती. कार्यालयाचा PAN कार्ड नंबर काढून सिस्टीम मध्ये संलग्न केल्यावर सदर रोख रक्कम खात्यावर जमा करावयाची दैनिक मर्यादा दोन लक्ष रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील सुमारे १२,५०० तलाठी यांना या खात्यावर रक्कम जमा करण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच, कोणत्या तलाठी यांनी किती नकलांचे वितरण केले हे जरी अभिलेख वितरण प्रणालीतील (DDM) अहवालावरून समजत असले तरी कोणत्या तलाठ्याने किती रक्कम जमा केली व कोणी रक्कम जमा केली नाही, याचा ताळमेळ घेता येत नाही. पर्यायाने राज्यातील सर्व तलाठी यांनी वसूल केलेल्या व

प्रत्यक्ष खात्यावर जमा केलेल्या रकमेचा ताळमेळ घेणे व नियमितपणे हिशोबित करणे अशक्य होत आहे.

ही बाब विचारात घेवून जमाबंदी आयुक्त, पुणे यांनी राज्यातील सुमारे १००० पेक्षा जास्त शाखा असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांची बैठक आयोजित करून तलाठी यांचेसाठी व्हर्चुअल अकाँट (VAN) द्वारे रक्कम जमा करणे या विषयावर चर्चा केली. स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदा या दोनच बँकांकडे अशी सुविधा असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या VAN मध्ये फक्त NEFT व RTGS द्वारे रक्कम जमा करण्याची सुविधा आहे. तर बँक ऑफ बडोदा यांनी अशी सुविधा त्याचेकडे सर्व पर्यायासह (RTGS, NEFT, IMPS, डेबिट कार्ड इत्यादी) उपलब्ध असल्याने राज्यातील सर्व तलाठी यांचेसाठी व्हर्चुअल अकाँट (VAN) सह बँक ऑफ बडोदा मध्ये जमा खाते (DEPOSITORY ACCOUNT) उघडण्यास शासनाची मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव जमाबंदी आयुक्त, पुणे यांनी वाचा क्रमांक ५ अन्वये सादर केला. त्यानुषंगाने राज्यातील सर्व तलाठी यांचेसाठी व्हर्चुअल अकाँट (VAN) सह बँक ऑफ बडोदा मध्ये जमा खाते (DEPOSITORY ACCOUNT) उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय:-

राज्यातील सर्व तलाठी यांचेसाठी व्हर्चुअल अकाँट (VAN) सह बँक ऑफ बडोदा मध्ये जमा खाते (DEPOSITORY ACCOUNT) उघडण्यास खालील अटीच्या अधीन मान्यता देण्यात येत आहे.

(I) सदर बँक खात्यातील व्यवहाराचे मासिक/तिमाही ताळमेळ करणे तसेच लेखा परिक्षण करणे जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्यावर बंधनकारक राहिल. तसेच, वेळोवेळी शासनास त्याबाबतचा अहवाल सादर करण्याची जबाबदारीही जमाबंदी आयुक्त, पुणे यांची राहिल.

(II) सदर बँक खात्यामध्ये जमा होणारी रक्कम ही T+१ या कालावधीत शासनखाती जमा करण्यात यावी.

(III) ऑनलाईन अधिकार अभिलेख/नकाशाची नक्कल वितरणातून प्राप्त होणाऱ्या निधीपैकी शासनाच्या हिस्साची रक्कम व्यवस्थापन प्रणाली मधून वाचा क्रमांक ४ अन्वये मान्यता देण्यात आलेल्या लेखाशिर्षाखाली नमूद केलेल्या योजना सांकेतानुसार शासन जमा करण्यात याव्यात व त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात यावा.

२. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ०३/२०२०/कोष-प्रशा-५, दिनां.०६.०१.२०२० अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२००२२८१५३४५२३७१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ.संतोष भोगले)

सह सचिव

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.
३. सर्व मा. मंत्री यांचे खाजगी सचिव.
४. सर्व मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
५. मा.मुख्य सचिव यांचे सह सचिव.
६. अपर मुख्य सचिव (वित्त) / प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान)
७. सर्व विभागीय आयुक्त
८. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे
९. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे
१०. सर्व जिल्हाधिकारी
११. महालेखापाल, लेखा परीक्षा, महाराष्ट्र १ व २, मुंबई / नागपूर
१२. महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र १ व २, मुंबई / नागपूर
१३. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे
१४. माहिती तंत्रज्ञान संचालनालय, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
१५. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
१६. निवड नस्ती